

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील
उपसंचालक, गट-अ संवर्गाची तात्पुरती
सामाईक ज्येष्ठतासूची-
(दि.१/१/२००३ ते दि.३१/१२/२०१६)

महाराष्ट्र शासन

नियोजन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: ज्येष्ठसू-१११७/प्र.क्र.१०१/का.१४२७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- १३ सप्टेंबर, २०१७.

संदर्भ :- विभागाचे परिपत्रक क्र.एसईएन-१९१२/प्र.क्र.१०/का.१४२७, दि.२७/०१/२०११.

शासन परिपत्रक

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ (राजपत्रित) संवर्गाची दिनांक १/१/२००३ ते दिनांक ३१/१२/२००५ व दिनांक १/१/२००६ ते दिनांक ३१/१२/२०१० या कालावधीची आणि दिनांक १/१/२०११ ची सामाईक अंतिम ज्येष्ठतासूची संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर शासन परिपत्रकान्वये प्रसिद्ध करण्यात आलेली सामाईक अंतिम ज्येष्ठतासूची अधिक्रमित करण्यात येत असून, दिनांक १/१/२००३ ते दिनांक ३१/१२/२०१६ या कालावधीतील उपसंचालक पदाची सुधारित तात्पुरती सामाईक ज्येष्ठतासूची सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. उपसंचालक पदावर स्थानिक/तदर्थ/केवळ ११-११ महिन्यांकरीता पदोन्नती दिलेल्या अधिकाऱ्यांची नावे समाविष्ट असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेनंतर त्यांची पदोन्नती नियमित करण्यात येईल त्या दिनांकानुसार त्यांच्या नावाचा “उपसंचालक” पदावर ज्येष्ठतासूचीमध्ये योग्य त्या स्थानी समावेश करण्यात येईल.

३. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदर परिपत्रक व सोबतची तात्पुरती सेवाज्येष्ठतासूची सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावी व तसे कळविल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतलेली प्रत अभिलेखात ठेवावी. तसेच सदर ज्येष्ठतासूचीसंदर्भातील आक्षेप/त्रुटी याबाबत संबंधितांनी तात्काळ निवेदन सादर करावे. त्याप्रमाणे प्राप्त झालेल्या निवेदनातील वस्तुस्थिती संबंधितांच्या उपलब्ध अभिलेख्यांवरून तपासून सविस्तर अभिप्रायांसह निवेदने शासनास यथाशीघ्र (पंधरा दिवसात) पाठवावीत. याबाबत आक्षेप/माहिती प्राप्त न झाल्यास ज्येष्ठतासूचीबाबत कोणताही आक्षेप नसल्याचे गृहित धरून अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्यात येईल.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०१७०९०६१२०११८३०१६ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वनिता ना. जाधव)

सोबत:- परिशिष्ट- अ

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई.

यांना विनंती करण्यात येते की, सदरहु ज्येष्ठतासूचीचे परिपत्रक व यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात यावी.

२) निवड नस्ती.

अथ व सांख्यिकी संचालनालयाच्या उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१/०१/२००३ ते दि.३१/१२/२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
१	श्री.स.नि.जठार		प	२०-०५-१९३१	०६-०२-१९६४	०६-०२-१९६४	३१-०५-१९८९	पदोन्नत १६/०२/१९७६
२	श्री.उ.कृ.कोंडपय		प	२३-०८-१९३४	१९-०५-१९६४	०१-०६-१९६४	३१-०८-१९९२	पदोन्नत १६/०२/१९७६
३	श्री.व्ही.जे.पुनतांबेकर		ना	उ.ना.	०३-०९-१९६४	०३-०९-१९६४	उ.ना.	राजोनामा
४	श्री.स.द.दिवाणजी		प	०१-०९-१९२५	११-१०-१९६५	११-१०-१९६५	३१-०८-१९८३	पदोन्नत ०३/११/१९७८
५	श्री.नि.ना.जगताप		प	१७-०४-१९३०	३०/०६/१९६४	२७/१२/१९६६	३०-०४-१९८८	पदोन्नत २६/१०/१९७९
६	श्री.वि.न.पंडितराव		ना	३०/०८/१९२३	०१-०२-१९६७	२७/१२/१९६६	३१-०८-१९८१	सेवानिवृत्त ०१/०९/१९८१
७	श्री.गो.कृ.सांगेकर	इमाव	ना	१५/०१/१९२५	२७/१२/१९६६	२७/१२/१९६६	३१-०१-१९८३	पदोन्नत ०१/०४/१९८१
८	श्री.रा.पु.देशपांडे		प	०४-०४-१९३१	०१-०६-१९६४	१०-०७-१९६८	३०-०४-१९८९	पदोन्नत २४/११/१९७९
९	श्री.शं.मं.वागळे		ना	२९/०८/१९३२	१६/०७/१९६८	१६/०७/१९६८	३१-०८-१९९०	पदोन्नत ०१/०८/१९८१
१०	श्री.एस.सदत अली		प	०७-१२-१९२०	२०/०६/१९७०	०२-०८-१९७१	३१-१२-१९७८	सेवानिवृत्त
११	श्री.अ.कृ.कागलकर		प	२५/०३/१९३५	०३-०८-१९७१	१३/१२/१९७१	३१-०३-१९९३	पदोन्नत ३०/०५/१९८१
१२	श्री.सु.शं.वाकडे		प	२४/०४/१९३५		०५-०९-१९७२	३०-०४-१९९३	पदोन्नत ५/८/८१
१३	श्री.अ.ना.दांडेकर		प	०७-०७-१९२५	१०-०३-१९७२	२५/०९/१९७२	३१-०७-१९८३	पदोन्नत ३०/४/१९८२
१४	श्री.मा.वि.आफळे		ना	१४/१२/१९३०	२५/०९/१९७२	२५/०९/१९७२	३१-१२-१९८८	पदोन्नत ३०/१२/१९८५
१५	श्री.य.शि.वाबळे		ना	२६/०९/१९३५	२५/०९/१९७२	२५/०९/१९७२	३०-०९-१९९३	स्वेच्छा सेवानिवृत्त ०१/१०/१९८२
१६	श्री.ज.के.पाटील	इमाव	प	११-०८-१९३२	१३-१२-१९७१	०६-०४-१९७३	३१-०८-१९९०	पदोन्नत १०/१२/१९८१
१७	श्रीमती ल.वि.चव्हाण		ना	०३-१२-१९३४	०६-०४-१९७३	०६-०४-१९७३	३१-१२-१९९२	पदोन्नत २७/२/१९८९
१८	श्री.म.भ.कुलकर्णी		ना	०८-०९-१९३४	०७-०४-१९७३	०७-०४-१९७३	३०-०९-१९९२	पदोन्नत २८/०५/१९८१
१९	श्री.व्ही.र.कानडे		प	२४/०९/१९२४	०५-०९-१९७२	२३/०७/१९७३	३०-०९-१९८२	पदोन्नत ५/१२/१९८१
२०	श्री.श्री.स.चौधरी		ना	२८-११-१९३३	२३-०७-१९७३	२३-०७-१९७३	३०-११-१९९१	पदोन्नत ०५/१२/१९८१
२१	श्री.र.वि.पेंडसे		प	०७-११-१९२६	२३/०७/१९७३	०१-०२-१९७४	३०-११-१९८४	सेवानिवृत्त ३०/११/१९८४
२२	श्री.न.शां.रांगणेकर		प	२२/०८/१९३४	०६-०९-१९७२	१६/०४/१९७४	३१-०८-१९९२	पदोन्नत ७/१२/१९८१
२३	श्री.रू.रा.ताथोड	इमाव	प	२९/१२/१९३०	०१-०२-१९७४	२४-१०-१९७४	३१-१२-१९८८	सेवानिवृत्त
२४	श्री.दि.वि.भिडे		ना	०३-१०-१९३२	२४-१०-१९७४	२४/१०/१९७४	३१-१०-१९९०	पदोन्नत ०५/१२/१९८१
२५	श्री.वि.ल.देसाई		ना	२२/०९/१९३५	२४/१०/१९७४	२४/१०/१९७४	३०-०९-१९९३	पदोन्नत ३०/०४/१९८२
२६	श्री.एन.आर.राव		ना	२५/०२/१९३५	२०/१२/१९७४	२०/१२/१९७४	२८-०२-१९९३	सेवानिवृत्त
२७	श्री.गु.मं.राजाध्यक्ष		प	१८/०४/१९२५	०१-०२-१९७४	२४/०९/१९७५	३०-०४-१९८३	पदोन्नत ८/७/१९८२
२८	श्री.मा.रा.मुशरिफ		प	१२-०८-१९२२	१६/०४/१९७४	०१-१०-१९७५	३१-०८-१९८०	सेवानिवृत्त ३१/२/१९८०
२९	श्री.व.भा.मुझुमदार		प	०२-१२-१९३७	२४/०९/१९७५	०८-१०-१९७५	३१-१२-१९९५	पदोन्नत ८/४/१९८३
३०	श्री.ब.रा.पुराणिक		प	२१/०७/१९३४	२४/०९/१९७५	१४/१०/१९७५	३१-०७-१९९२	पदोन्नत ३/२/१९८३
३१	श्री.रं.कि.धारासुरकर		प	०५-०३-१९३४	०२-१०-१९७५	२७/०५/१९७६	३१-०३-१९९२	पदोन्नत ३/१/१९८६
३२	श्री.स.अ.हक		प	०९-१२-१९२७	१४/१०/१९७५	०९-०७-१९७६	३१-१२-१९८५	पदोन्नत २१/०६/१९८३
३३	श्री.गु.शि.गोकर्ण		प	२१/०१/१९२५	०३-०६-१९७६	१२-०७-१९७६	३१-०१-१९८३	सेवानिवृत्त ३१/०१/१९८३
३४	श्री.दि.न.पित्रे		प	११-१०-१९३७	०१-१०-१९७५	०९-०८-१९७६	३१-१०-१९९५	पदोन्नत ९/९/१९८६
३५	श्री.भु.बा.म्हापणकर	इमाव	प	१७/०९/१९३६	०८-१०-१९७५	११-१०-१९७६	३०-०९-१९९४	पदोन्नत ५/९/१९८६
३६	श्री.श्री.अ.अळवणी		ना	२८/०९/१९३३	११-१०-१९७६	११-१०-१९७६	३०-०९-१९९१	पदोन्नत ८/४/१९८३
३७	श्री.चं.ल.आमिन		ना	१७/०८/१९३४	११-१०-१९७६	११-१०-१९७६	३१-०८-१९९२	पदोन्नत २/७/१९८३
३८	श्री.य.वि.थत्ते		प	०७-०१-१९३४	०९-०८-१९७६	१७/०१/१९७७	३१-०१-१९९२	पदोन्नत ०१/०९/१९८४
३९	श्री.व.पां.क्षिरसागर	इमाव	ना	०८-०३-१९३८	१७/०१/१९७७	१७/०१/१९७७	३१-०३-१९९६	पदोन्नत ३०/०६/१९८६
४०	श्री.भा.मा.नगराळे	अजा	ना	०१-०७-१९४५	०१-०५-१९७७	०१-०५-१९७७	३०-०६-२००३	पदोन्नत १५/०२/१९८४

अथ व सांख्यिकी संचालनालयाच्या उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१/०१/२००३ ते दि.३१/१२/२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
४१	श्री.ज.शा.गड्डू		प	१०-०५-१९३८	१३/१०/१९७५	०६-०५-१९७७	३१-०५-१९९६	पदोन्नत २८/०८/१९८६
४२	श्री.पी.एस.ताकसांडे	अजा	ना	२५-१०-१९४७	०६-०५-१९७७	०६-०५-१९७७	३१-१०-२००५	राजोनामा ०४/०३/१९८०
४३	श्री.र.ना.शेंडे	अजा	प	१६/०६/१९२५	२७/०५/१९७६	२०/०८/१९७७	३०-०६-१९८३	सेवानिवृत्त ३०/०६/१९८३
४४	श्रीमती अ.भा.चव्हाण		प	१२-०१-१९३५	०९-०७-१९७६	२५/०८/१९७७	३१-०१-१९९३	पदोन्नत २८/०८/१९८६
४५	श्री.व्.र.कणगलेकर		प	०२-०५-१९३०	१२-०७-१९७६	२९/०९/१९७८	३१-०५-१९८८	पदोन्नत ०५/०२/१९८७
४६	श्री.वि.र.गाडगिळ		प	१५/०६/१९४०	२७/०५/१९७६	१३/१२/१९७८	३०-०६-१९९८	पदोन्नत १४/०८/१९८५
४७	श्री.शां.रा.हवालदार		प	०१-०३-१९३३	१२-०७-१९७६	२९/०१/१९७९	२८-०२-१९९१	पदोन्नत २०/०३/१९८७
४८	श्रीमती नौ.द.बोरवणकर		प	२४/०४/१९२६	३०/०८/१९७९	१०-०९-१९७९	३०-०४-१९८४	सेवानिवृत्त ३०/०४/१९८४
४९	श्री.स.बि.यासोन		प	०३-०१-१९२५	१०-०१-१९७७	२४/१०/१९७९	३१-०१-१९८३	सेवानिवृत्त ३१/०३/१९८३
५०	श्री.वि.ब.हेब्बालकर		प	२५/०८/१९३०	२५/०८/१९७७	०१-१२-१९७९	३१-०८-१९८८	पदोन्नत २५/०९/१९८६
५१	श्री.म.ना.कवडे		प	०७-०२-१९४१	०९-०७-१९७६	११-०२-१९८०	२८-०२-१९९९	पदोन्नत ०२/०३/१९९०
५२	श्री.मा.रा.बलुतकर	इमाव	प	२०/११/१९३६	२४/०८/१९७७	२१/०४/१९८०	३०-११-१९९४	पदोन्नत १३/४/१९८९
५३	श्री.व.ल.घडे	इमाव	ना	२४/०४/१९३३	२१/०४/१९८०	२१/०४/१९८०	३०-०४-१९९१	पदोन्नत २५/०९/१९८६
५४	श्री.मो.द.कमलापुरकर		ना	१७/०९/१९३६	२१/०४/१९८०	२१/०४/१९८०	३०-०९-१९९४	पदोन्नत १६/०४/१९८७
५५	श्री.सु.ग.नेमावरकर		ना	३०/०८/१९३८	२९/०४/१९८०	२९/०४/१९८०	३१-०८-१९९६	पदोन्नत ०१/०२/१९९४
५६	श्री.वि.ना.बेडेकर		प	२३/१०/१९३५	२९/०९/१९७९	१७/०१/१९८१	३१-१०-१९९३	सेवानिवृत्त ३१/१०/१९९३
५७	श्री.स.म.पटेल		ना	२६/०६/१९४१	२३/०४/१९८१	१७/०१/१९८१	३०-०६-१९९९	पदोन्नत १०/०४/१९८९
५८	श्री.द.रा.भोसले		ना	०१-०२-१९५१	१७/०१/१९८१	१७/०१/१९८१	३१-०१-२००९	पदोन्नत २७/०२/१९८९
५९	श्री.र.ना.साठये		ना	११-१०-१९४६	१३/०६/१९८१	३१/०१/१९८१	३१-१०-२००४	पदोन्नत ०१/३/१९८९
६०	श्री.ना.बा.सावंत		ना	१८/०१/१९३८	३१/०१/१९८१	३१/०१/१९८१	३१-०१-१९९६	पदोन्नत ०८/०३/१९९०
६१	श्री.भि.नौ.बेनहाल		प	१०-०५-१९३५	२०/०८/१९७७	२३/०४/१९८१	३१-०५-१९९३	पदोन्नत २६/०५/१९८९
६२	श्री.शं.ता.गायकवाड	अजा	प	०६-०१-१९३६	१३/१२/१९७८	२४/११/१९८१	३१-०१-१९९४	पदोन्नत ७/६/१९९०
६३	श्री.न.वि.भांडारकर	इमाव	प	२०/०५/१९२८	२६/०५/१९७८	२६/११/१९८१	३१-०५-१९८६	सेवानिवृत्त ३१/०७/१९८६
६४	श्री.ग.शं.मुळे		प	०२-०१-१९३९	२०/०८/१९७७	१६/१२/१९८१	३१-०१-१९९७	पदोन्नत १७/०८/१९९०
६५	श्री.वि.वि.फुंदे	इमाव	प	०४-०१-१९३३	१०-०९-१९७९	०२-०१-१९८२	३१-०१-१९९१	पदोन्नत २६/०३/१९८७
६६	श्रीमती स.र.तेरदाळकर		प	१४/०३/१९३८	०१-१२-१९७९	०८-०३-१९८२	३१-०३-१९९६	पदोन्नत २८/०९/१९९०
६७	श्री.ज.ज.यादव		प	१४/१०/१९३४	०५-०४-१९८२	११-०५-१९८२	३१-१०-१९९२	पदोन्नत ३०/१०/१९९१
६८	श्री.आ.मा.खुलसंगे	इमाव	प	२१/०५/१९४७	२९/०९/१९७८	१९/०५/१९८२	३१-०५-२००५	पदोन्नत ३०/१०/१९९०
६९	श्री.अ.ध.कुसनाळे		प	२६/०८/१९३८	१९/१०/१९७८	२१/०५/१९८२	३१-०८-१९९६	पदोन्नत २४/१०/१९८९
७०	श्री.श्री.श्री.फडके		प	०७-०५-१९३४	१८/१२/१९७८	०३-०६-१९८२	३१-०५-१९९२	पदोन्नत ५/१०/१९९०
७१	श्री.ज.ना.गनोरकर		प	१४/१०/१९३२	२९/०१/१९७९	१६/०८/१९८२	३१-१०-१९९०	सेवानिवृत्त ३१/१०/१९९०
७२	श्री.आ.मु.जाधव		ना	०१-०६-१९५१	१६/०८/१९८२	१६/०८/१९८२	३१-०५-२००९	पदोन्नत २९/०१/१९९१
७३	श्री.स.ल.खराटे		प	२४/०९/१९३४	३०/१०/१९७९	०८-०९-१९८२	३०-०९-१९९२	पदोन्नत १६/१०/१९९०
७४	श्री.वि.पु.गवळी		प	०७-१२-१९४०	२४/१०/१९७९	२१/१२/१९८२	३१-१२-१९९८	पदोन्नत ३१/१०/१९९०
७५	श्री.ब.म.हिड्डुलल्ली		प	०६-०३-१९३४	११-१२-१९७९	२६/०१/१९८३	३१-०३-१९९२	सेवानिवृत्त ३०/०६/१९९२
७६	श्री.रा.ल.सोनसरे	अज	प	११-०५-१९४५	११-०२-१९८०	३१/१०/१९८३	३१-०५-२००३	निधन ०६/०४/१९८३
७७	श्री.व.दा.शिक	अजा	प	०८-०७-१९३६	२५/११/१९८१	२५/१२/१९८३	३१-०७-१९९४	पदोन्नत १९/१२/१९९१
७८	श्री.वा.नि.देशपांडे		प	२३/०३/१९२७	२१/०५/१९८२	०१-०२-१९८५	३१-०३-१९८५	सेवानिवृत्त ३१/०३/१९८५
७९	श्री.मो.भा.सुराणा		प	०५-०३-१९३३	२६/११/१९८१	०१-०२-१९८५	३१-०३-१९९१	सेवानिवृत्त ३१/०३/१९९१
८०	श्री.भा.अ.टिके		प	२२/०१/१९३४	०२-०१-१९८२	०१-०२-१९८५	३१-०१-१९९२	स्वेच्छा सेवानिवृत्त २७/०७/१९८८

अथ व सांख्यिकी संचालनालयाच्या उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१/०१/२००३ ते दि.३१/१२/२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
८१	श्री.रा.पां.पाठक		प	०९-०१-१९३२	०८-०३-१९८२	०१-०२-१९८५	३१-०१-१९९०	सेवानिवृत्त ३१/०१/९२
८२	श्री.स.वा.देशमुख		प	०५-०१-१९४१	२४/११/१९८१	०१-०२-१९८५	३१-०१-१९९९	पदोन्नत ९/२/१९९४
८३	श्रीमती सु.गो.धांडे		ना	२५-०४-१९५४	०१-०२-१९८५	०१-०२-१९८५	३०-०४-२०१२	राजोनामा २७/०७/१९८७
८४	श्री.हे.कु.दत्ता		ना	०१-११-१९३४	०१-०२-१९८५	०१-०२-१९८५	३१-१०-१९९२	निधन २५/१०/१९९२
८५	श्री.ज.वा.देशपांडे		ना	२८/०४/१९५१	०१-०२-१९८५	०१-०२-१९८५	३०-०४-२००९	पदोन्नत ११/३/१९९२
८६	श्री.य.परशुराम		ना	०८-०२-१९३७	०१-०२-१९८५	०१-०२-१९८५	२८-०२-१९९५	वरच्या पदावर नियुक्ती ३१/०५/१९८९
८७	श्री.के.पां.विसापुणे	इमाव	ना	०१-०३-१९५२	०१-०२-१९८५	०१-०२-१९८५	२८-०२-२०१०	वरच्या पदावर नियुक्ती १८/७/१९९२
८८	श्री.प्र.ल.नाईक		ना	२५/०६/१९३५	०१-०२-१९८५	०१-०२-१९८५	३०-०६-१९९३	पदोन्नत २६/११/१९९२
८९	श्री.ज.दा.म्हेंसकर		ना	०२-०८-१९३८	०१-०२-१९८५	०१-०२-१९८५	३१-०८-१९९६	पदोन्नत ३१/३/१९९३
९०	श्री.वि.ना.गंधे		ना	०३-१०-१९३८	०१-०२-१९८५	०१-०२-१९८५	३१-१०-१९९६	पदोन्नत ३०/१२/१९९२
९१	श्री.सु.तु.खेवले	इमाव	ना	१६/१२/१९४९	०१-०२-१९८५	०१-०२-१९८५	३१-१२-२००७	पदोन्नत १/१२/१९९२
९२	श्री.भा.तु.चौधरी	इमाव	ना	०५-०५-१९४९	०१-०२-१९८५	०१-०२-१९८५	३१-०५-२००७	पदोन्नत ०९/०२/१९९३
९३	श्री.वि.ज.देशमुख		प	०४-०८-१९३३	३१/१२/१९८१	०१-०६-१९८५	३१-०८-१९९१	सेवानिवृत्त ३१/०८/१९९१
९४	श्री.प्र.कृ.पोतदार		प	११-१२-१९३२	११-०५-१९८२	३१/०७/१९८५	३१-१२-१९९०	सेवानिवृत्त ३१/१२/१९९०
९५	श्री.वि.धो.शिंदे		प	१३/०५/१९३५	१८/०१/१९८२	०८-०५-१९८७	३१-०५-१९९३	सेवानिवृत्त ३१/०५/१९९३
९६	श्री.ना.रा.खाडिलकर		प	०४-१०-१९३२	१९/०५/१९८२	११-०५-१९८७	३१-१०-१९९०	सेवानिवृत्त ३१/१०/१९८९
९७	श्री.श्री.वा.कुलकर्णी		प	२२/१२/१९२८	०८-०९-१९८२	१५/०५/१९८७	३१-१२-१९८६	सेवानिवृत्त ३१/१२/८६
९८	श्री.कृ.ह.साहनी		प	०६-०४-१९३४	२१/१२/१९८२	२२/०५/१९८७	३०-०४-१९९२	सेवानिवृत्त ३०/०४/१९९२
९९	श्री.सु.उ.इंगोले	अजा	प	१५/०४/१९५४	३०/११/१९८१	२२/०५/१९८७	३०-०४-२०१२	राजोनामा ०७/०३/१९८३
१००	श्री.दि.बा.खेरमोडे	विजाभज	प	१०-०१-१९३७	३०/११/१९८१	२८/०५/१९८७	३१-०१-१९९५	पदोन्नत ३१/०३/१९९४
१०१	श्री.मो.ना.पवनीकर	अज	प	१८/०४/१९५१	१६/१२/१९८१	२९/०५/१९८७	३०-०४-२००९	पदोन्नत १९/१०/१९९९
१०२	श्री.सु.प्र.थोरात	विजाभज	प	०९-१०-१९५०	१३/०५/१९८२	१५/०६/१९८७	३१-१०-२००८	पदोन्नत १३/०६/१९९५
१०३	श्री.अ.स.अडामळे	अजा	प	०१-०६-१९५१	२४/०५/१९८२	१०-०७-१९८७	३१-०५-२००९	वरच्या पदावर नियुक्ती १०/०८/१९९३
१०४	श्री.रा.ल.कुंभारे	अज	प	०२-०५-१९३४	२३/०६/१९८२	०४-०१-१९८८	३१-०५-१९९२	निधन १९/०५/१९८९
१०५	श्री.अं.शं.अमृते		प	२९/१२/१९४५	२२/०५/१९८७	०१-०४-१९८९	३१-१२-२००३	पदोन्नत ०१/१०/१९९९
१०६	श्री.ना.अ.कुलकर्णी		प	२५/०५/१९३२	१५/१०/१९८३	०१-०४-१९८९	३१-०५-१९९०	सेवानिवृत्त ३१/०५/१९९०
१०७	श्री.सि.भा.केळुसकर		प	१८/१०/१९२६	२८/१०/१९८३	०१-०४-१९८९	३१-१०-१९८४	सेवानिवृत्त ३१/१०/१९८३
१०८	श्री.अ.ग.उटगीकर		प	१७/०८/१९३४	१७/०६/१९८७	०१-०४-१९८९	३१-०८-१९९२	स्वेच्छा सेवानिवृत्त १०/०८/१९८८
१०९	श्री.म.दि.करंदिकर		प	२०/०५/१९३९	१४/०३/१९८३	०१-०४-१९८९	३१-०५-१९९७	पदोन्नत २५/११/१९९४
११०	श्री.श्री.ग.घमंडी		प	१२-०३-१९३५	०४-०१-१९८८	०१-०४-१९८९	३१-०३-१९९३	सेवानिवृत्त ३१/०३/१९९३
१११	श्री.वि.कृ.कुलकर्णी		प	१८/०७/१९३१	१०-०८-१९८७	०१-०४-१९८९	३१-०७-१९८९	सेवानिवृत्त ३१/०७/१९८९
११२	श्री.ग.क.कारवेकर		प	०१-०३-१९५०	१६/०८/१९८२	०१-०४-१९८९	२९-०२-२००८	राजोनामा २६/०३/१९८४
११३	श्री.उ.ना.जिचकर	इमाव	प	०७-०६-१९४८	२०/०५/१९८२	०१-०४-१९८९	३०-०६-२००६	पदोन्नत २५/११/१९९४
११४	श्री.सु.ना.पुनसे	भज क	प	१९/०२/१९४६	०३-०६-१९८२	०१-०४-१९८९	२९-०२-२००४	पदोन्नत १४/८/१९९७
११५	श्री.म.वि.गोखले		प	१३/०२/१९३९	१४/१२/१९८२	०१-०४-१९८९	२८-०२-१९९७	पदोन्नत ३०/११/१९९४
११६	श्री.जी.ल.देशमुख		प	२८/०६/१९४८	२७-१२-१९८२	०१-०४-१९८९	३०-०६-२००६	वरच्या पदावर नियुक्ती ७/८/१९९३

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१/०१/२००३ ते दि.३१/१२/२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
११७	श्री.अ.शं.ठाकूर		प	०२-०६-१९३७	३१-१०-१९८३	०१-०४-१९८९	३०-०६-१९९५	स्वेच्छा सेवानिवृत्त ०५/०२/१९९४
११८	श्री.मु.ए.वराडे		प	०८-१०-१९३४	२९/१०/१९९०	०१-०४-१९८९	३१-१०-१९९२	सेवानिवृत्त ३१/१०/१९९२
११९	श्री.ज.ज.देशमुख		प	०८-०२-१९३०	०८-०५-१९८७	०१-०४-१९८९	२९-०२-१९८८	सेवानिवृत्त २९/०२/१९८८
१२०	श्री.बा.स.बोकन	इमाव	प	११-११-१९३२	२८/०५/१९८७	०१-०४-१९८९	३०-११-१९९०	सेवानिवृत्त ३०/११/१९९०
१२१	श्री.न.गो.पटेल		प	०३-०८-१९३३	२०/०५/१९८७	०१-०४-१९८९	३१-०८-१९९१	सेवानिवृत्त ३१/८/१९९१
१२२	श्री.र.कृ.मेश्राम	विजाभज	प	२१/०६/१९४८	३१/१०/१९८३	०१-०४-१९८९	३०-०६-२००६	वरच्या पदावर नियुक्ती १८/०४/१९९२
१२३	श्री.वि.रा.गाजरलवार		प	२८/०८/१९३५	११-०५-१९८७	०१-०४-१९८९	३१-०८-१९९३	सेवानिवृत्त ३१/०८/१९९३
१२४	श्री.ग.व्यं.केंवे		प	२१/०९/१९३६	१५/०६/१९८७	०१-०४-१९८९	३०-०९-१९९४	स्वेच्छा सेवानिवृत्त ४/४/१९९४
१२५	श्री.मो.सं.मुदलीयार		प	०७-०१-१९३५	११-०५-१९८७	०१-०४-१९८९	३१-०१-१९९३	सेवानिवृत्त ३१/१/९३
१२६	श्री.चं.गो.बारगजे	इमाव	प	०२-०४-१९३८	०८-०५-१९८७	०१-०४-१९८९	३०-०४-१९९६	पदोन्नत २१/०७/१९९५
१२७	श्री.गो.प.रामटेके	अजा	प	०१-०३-१९४३	३०/०५/१९८४	०१-०४-१९८९	२८-०२-२००१	पदोन्नत ३१/०८/१९९५
१२८	श्री.रं.रा.धनविजय	अजा	प	१०-०९-१९५०	३१/०५/१९८५	०१-०४-१९८९	३०-०९-२००८	पदोन्नत ०९/०८/१९९५
१२९	श्री.आ.ग.किल्लेकर	अज	प	०३-०४-१९४६	३१-०७-१९८५	०१-०४-१९८९	३०-०४-२००४	पदोन्नत ०९/०८/१९९५
१३०	श्री.प्र.च्य.गजबे	अजा	प	२०/१२/१९४८	२७/०६/१९८५	०१-०४-१९८९	३१-१२-२००६	पदोन्नत ३०/०८/१९९५
१३१	श्री.ज.शा.कांकाडे	अज	प	०१-०७-१९५२	२२/०५/१९८७	०१-०४-१९८९	३०-०६-२०१०	पदोन्नत ३१/१०/९९
१३२	श्री.रु.म.रामटेके	अजा	प	१२-०३-१९४९	२९/०५/१९८७	०१-०४-१९८९	३१-०३-२००७	पदोन्नत ०५/०९/२००९
१३३	श्री.सु.बा.गडेवाल	अजा	प	२५/११/१९४९	२८-०५-१९८७	०१-०४-१९८९	३०-११-२००७	बडतर्फ- १२/०२/२००७
१३४	श्री.बा.शं.यादव	अजा	प	०१-०६-१९५२	२६/०५/१९८७	०१-०४-१९८९	३१-०५-२०१०	पदोन्नत २५/१०/१९९९
१३५	श्री.बा.रा.कांबळे	अजा	प	१८/०३/१९४८	२२/०५/१९८७	०१-०४-१९८९	३१-०३-२००६	पदोन्नत २७/१०/१९९९
१३६	श्री.क.वि.बैरागी	भज ब	प	३०/१०/१९५५	१५/०५/१९८७	०१-०४-१९८९	३१-१०-२०१३	पदोन्नत १४/१०/१९९९
१३७	श्री.भा.कृ.जहागिरदार		प	०५-१०-१९३६	०७-०५-१९८७	०१-०४-१९८९	३१-१०-१९९४	स्वेच्छा सेवानिवृत्त ०४/४/१९९४
१३८	श्री.क.कृ.देसाई		प	१०-०४-१९३३	२९/०५/१९८७	०१-०४-१९८९	३०-०४-१९९१	सेवानिवृत्त ३१/१०/९९
१३९	श्रीमती ल.वा.सुरलीकर		प	०५-०९-१९३७	०१-०४-१९८९	०१-०४-१९८९	३०-०९-१९९५	स्वेच्छा सेवानिवृत्त ११/११/१९८९
१४०	श्री.धो.व्यं.कुलकर्णी		प	१४/०९/१९३६	१०-०७-१९८७	०१-०४-१९८९	३०-०९-१९९४	सेवानिवृत्त ३०/०९/१९९४
१४१	श्री.व.वि.जोशी		प	१६-१०-१९३५	२७/०४/१९८९	०१-०४-१९८९	३१-१०-१९९३	सेवानिवृत्त ३१/१०/१९९३
१४२	श्री.अ.ग.वाघ		प	२७/१०/१९५०	०१-०४-१९८९	०१-०४-१९८९	३१-१०-२००८	वरच्या पदावर नियुक्ती ०४/०८/१९९४
१४३	श्री.श्री.ज.धर्माळे		प	०३-०९-१९५७	०१-०४-१९८९	०१-०४-१९८९	३०-०९-२०१५	पदोन्नत
१४४	श्री.स.के.पराडकर		प	११-०८-१९५०	०४-११-१९८९	०१-०३-१९९०	३१-०८-२००८	पदोन्नत
१४५	श्री.रा.व्यं.पाटील	इमाव	प	१७/०९/१९४६	०९-११-१९९०	०८-०३-१९९०	३०-०९-२००४	सेवानिवृत्त ३०/०९/२००४
१४६	श्री.मु.ना.पंडितराव		प	१९/०१/१९३४	२६/१२/१९९०	०१-०६-१९९०	३१-०१-१९९२	सेवानिवृत्त ३१/०१/१९९२
१४७	श्री.गि.नं.कटकवार		प	०७-१२-१९३२	१५/१०/१९९०	१७/०८/१९९०	३१-१२-१९९०	सेवानिवृत्त ३१/१२/१९९०
१४८	श्री.ब.र.देशमुख		प	२५/१०/१९३२	२२/१०/१९९०	०५-१०-१९९०	३१-१०-१९९०	सेवानिवृत्त ३१/१०/१९९०
१४९	श्री.प्र.पं.देशमुख		प	११-०३-१९५१	०१-११-१९९०	२४/१०/१९९०	३१-०३-२००९	राजीनामा १९/०२/१९९२
१५०	श्री.दे.तु.टेंभारे	अजा	प	०१-०६-१९४७	०१-०६-१९८९	३१/१०/१९९०	३१-०५-२००५	सेवानिवृत्त ३१/०५/२००५
१५१	श्री.कि.गो.पाचंगे	भज ब	प	०७-०९-१९५५	१३/०५/१९८९	०१-११-१९९०	३०-०९-२०१३	पदोन्नत

अथ व सांख्यिकी संचालनालयाच्या उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१/०१/२००३ ते दि.३१/१२/२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
१५२	श्री.सु.सं.वाघमारे	अजा	प	०५-१२-१९५३	१५/०४/१९८९	०२-११-१९९०	३१-१२-२०११	पदोन्नत-०८
१५३	श्री.शा.ग.सोनटक्के	अजा	प	१७/१०/१९४५	१२-११-१९९०	०१-०१-१९९१	३१-१०-२००३	वरच्या पदावर नियुक्ती ०३/०५/१९९७
१५४	श्रीमती अ.दि.देव		ना	१६/०३/१९५८	०१-०१-१९९१	०१-०१-१९९१	३१-०३-२०१६	वरच्या पदावर नियुक्ती ०४/०८/१९९४
१५५	श्रीमती शै.मु.अपराजित		ना	२६/०५/१९५६	०१-०१-१९९१	०१-०१-१९९१	३१-०५-२०१४	वरच्या पदावर नियुक्ती ०५/०५/१९९३
१५६	श्रीमती सु.र.मेहता		ना	१४/०५/१९५८	१६/०२/१९९१	०३-०१-१९९१	३१-०५-२०१६	वरच्या पदावर नियुक्ती १८/११/१९९४
१५७	श्री.न.पां.जोशी		ना	११-०६-१९५७	०३-०१-१९९१	०३-०१-१९९१	३०-०६-२०१५	निधन-२००७
१५८	श्री.श्री.गो.केंद्रे	इमाव	प	०१-०७-१९४३	१६/०८/१९८२	२९/०१/१९९१	३०-०६-२००१	सेवानिवृत्त ३०/०६/२००१
१५९	श्री.का.अ.बोहरा		ना	०१-०१-१९४४	२१/०२/१९९१	२१/०२/१९९१	३१-१२-२००१	वरच्या पदावर नियुक्ती ३०/०३/१९९६
१६०	श्री.ल.ब.पोमण		प	०२-०६-१९५३	२७/०३/१९९१	०१-०४-१९९१	३०-०६-२०११	पदोन्नत-२०११
१६१	श्री.बा.शे.महल्ले		प	३०/०६/१९४९	२८/०१/१९९१	०२-०८-१९९१	३०-०६-२००७	निधन १९/०६/२०००
१६२	श्री.बा.बा.डावरे	इमाव	प	१४/०५/१९५०	१०-०४-१९९१	०१-०९-१९९१	३१-०५-२००८	पदोन्नत-०८
१६३	श्री.स.रा.बिरादर		प	०१-०१-१९५४	१६/०१/१९९१	०१-११-१९९१	३१-१२-२०११	निधन-०६
१६४	श्री.स.म.हुसेनी		प	२२/०६/१९३८	०८-०२-१९९१	०१-०२-१९९२	३०-०६-१९९६	सेवानिवृत्त ३०/०६/१९९६
१६५	श्री.म.शं.नरोडे		प	०१-०७-१९४३	२७/०६/१९९१	२०/०२/१९९२	३०-०६-२००१	सेवानिवृत्त ३०/०६/२००१
१६६	श्री.भा.ग.कोरवते	अज	प	०१-०४-१९५३	१०-०४-१९९१	१८/०४/१९९२	३१-०३-२०११	वरच्या पदावर नियुक्ती १७/०८/१९९४
१६७	श्री.शे.बा.पाटमासे	भज ब	प	१४/१०/१९५४	२८-०६-१९९१	०१-०७-१९९२	३१-१०-२०१२	पदोन्नत-२०१२
१६८	श्री.सा.वि.झेले	भज ब	प	०१-०७-१९५२	०१-०६-१९९१	२५/१०/१९९२	३०-०६-२०१०	पदोन्नत-०८
१६९	श्री.प्र.शा.खडसे	अजा	प	०१-०७-१९४६	०६-०४-१९९१	२६/११/१९९२	३०-०६-२००४	सेवानिवृत्त ३०/०६/२००४
१७०	श्री.प्र.नि.तुपसमुद्रे	अजा	प	०३-११-१९३६	१८/०४/१९९१	०१-१२-१९९२	३०-११-१९९४	सेवानिवृत्त ३०/११/१९९४
१७१	श्री.तु.सु.मनवे		ना	०५-०५-१९६१	२५/०१/१९९३	३०/१२/१९९२	३१-०५-२०१९	पदोन्नत-०८
१७२	श्री.सु.गुं.जगताप		ना	०१-०७-१९५८	३०/१२/१९९२	३०/१२/१९९२	३०-०६-२०१६	वरच्या पदावर नियुक्ती १४/३/१९९६
१७३	श्री.भा.मा.शेलार	इमाव	प	२६-१०-१९५०	२८-०७-१९९३	०९-०२-१९९३	३१-१०-२००८	पदोन्नत-०८
१७४	श्री.व.ह.सोहनी		प	२२/०५/१९३६	२९/०७/१९९३	३१/०३/१९९३	३१-०५-१९९४	सेवानिवृत्त ३१/०५/१९९४
१७५	श्री.एस. आर. जोगळेकर		प	२२-०६-१९४३	०५-११-१९९०	३१/०५/१९९३	३०-०६-२००१	सेवानिवृत्त ३०/०६/२००१
१७६	श्री.ना.भा.डोंगरे	अजा	प	२७/११/१९३५	२९/०७/१९९३	१०-०८-१९९३	३०-११-१९९३	सेवानिवृत्त ३०/११/१९९३
१७७	श्री.शां.रा.वाघमारे	अज	प	१४/०३/१९५५	२०/०६/१९९५	३१/०८/१९९३	३१-०३-२०१३	निधन-०७
१७८	श्री.र.स.परचाके	अज	प	१५/१०/१९५५	१०-०२-१९९५	३१/१०/१९९३	३१-१०-२०१३	पदोन्नत-०८
१७९	श्री.शा.ल.शिंदे		प	०१-०६-१९४९	२९/०७/१९९३	०५-०२-१९९४	३१-०५-२००७	सेवानिवृत्त ३१/०५/२००७
१८०	श्रीमती र.द.रेडकर		ना	११-१०-१९६१	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-१०-२०१९	पदोन्नत-०८
१८१	श्री.चं.ब.औरंगाबादकर		ना	०६-०४-१९६२	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-०४-२०२०	पदोन्नत-०८
१८२	श्री.वि.भा.कुलकर्णी		ना	०२-०४-१९५७	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-०४-२०१५	पदोन्नत-०८
१८३	श्री.अ.रा.देशमुख		ना	२९/११/१९६०	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-११-२०१८	पदोन्नत-०८
१८४	श्री.शि.दा.बिराजदार		ना	१९/०५/१९५०	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-०५-२००८	सेवानिवृत्त ३१/०५/२००८
१८५	श्री.श.मा.बाभळे		ना	०२-०४-१९५४	२९/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-०४-२०१२	पदोन्नत-०९

अथ व सांख्यिकी संचालनालयाच्या उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१/०१/२००३ ते दि.३१/१२/२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
१८६	श्री.स.खु.स.इ.दायमी		ना	०१-०१-१९५८	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-१२-२०१५	पदोन्नत-१०
१८७	श्री.र.का.भरते		ना	१९/०८/१९५८	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-०८-२०१६	पदोन्नत-२०१३
१८८	श्री.ज.रा.सरनाईक		ना	०६-०४-१९६२	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-०४-२०२०	पदोन्नत-२०१३
१८९	श्री.व.स.वासनिक	अजा	ना	२३/०५/१९५५	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-०५-२०१३	पदोन्नत-०८
१९०	श्री.अ.द.परांजपे		ना	१४/०९/१९४३	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-०९-२००१	सेवानिवृत्त ३०/०९/२००१
१९१	श्री.श्रा.तु.वाघमारे	अजा	ना	१५/०६/१९५०	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-०६-२००८	सेवानिवृत्त ३०/०६/२००८
१९२	श्री.म.शां.सावंत		ना	०६-०७-१९५१	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-०७-२००९	सेवानिवृत्त ३१/०७/२००९
१९३	डॉ.अ.ह.पाचकवडे	इमाव	ना	२७/०७/१९५७	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-०७-२०१५	पदोन्नत-२०१३
१९४	श्री.र.सु.दिवेकर	अजा	ना	०५-१२-१९५४	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-१२-२०१२	सेवानिवृत्त-३१/१२/२०१२
१९५	श्री.ज.ना.महारणवर	भज क	ना	२८/०८/१९५७	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-०८-२०१५	पदोन्नत-०९
१९६	डॉ.श्री.न.गदगे		ना	२१/०६/१९५९	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-०६-२०१७	पदोन्नत ७/१/१६
१९७	श्री.ते.त्रि.भागवतकर	अजा	ना	०२-०३-१९५६	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-०३-२०१४	पदोन्नत-२०१३
१९८	श्री.प्रे.शं.पाटील		प	१५/१२/१९३७	२९/०७/१९९३	३१/०३/१९९४	३१-१२-१९९५	सेवानिवृत्त ३१/१२/१९९५
१९९	श्री.एस.बी.बर्जे		प	१४/०३/१९३७	२९/०७/१९९३	३१/०५/१९९४	३१-०३-१९९५	सेवानिवृत्त ३०/०६/१९९५
२००	श्री.के.संजाना		प	०१-०६-१९३९	२९/०७/१९९३	०४-०८-१९९४	३१-०५-१९९७	सेवानिवृत्त ३१/५/१९९७
२०१	श्री.बी.बी.जाधव	अजा	प	०१-०१-१९५८	२९/०७/१९९३	३०/०९/१९९४	३१-१२-२०१५	पदोन्नत-२०१३
२०२	श्री.न.मा.येळके	भज ब	प	३१/०१/१९५२	०५-०१-१९९५	२५/११/१९९४	३१-०१-२०१०	सेवानिवृत्त ३१/०१/२०१०
२०३	श्री.यु.व्ही.फोले	अज	प	०५-०७-१९५७	१८/०९/१९९५	३०/११/१९९४	३१-०७-२०१५	पदोन्नत-२०१३
२०४	श्री.सु.य.खटी		प	०१-०८-१९४३	२१/०१/१९९५	३०/०३/१९९५	३१-०७-२००१	सेवानिवृत्त ३१/०७/२००१
२०५	श्री.सु.प्र.देशमुख		प	१०-०५-१९४१	१०-०१-१९९५	३०/०३/१९९५	३१-०५-१९९९	सेवानिवृत्त ३१/०५/१९९९
२०६	श्री.शं.व.बापट		प	२३/०९/१९४२	०२-०१-१९९५	२१/०७/१९९५	३०-०९-२०००	स्वेच्छा सेवानिवृत्त १३/५/१९९५
२०७	श्री.प्र.ज.पाटील	इमाव	प	३०/०७/१९५९	०२-०२-१९९५	०९-०८-१९९५	३१-०७-२०१७	राजीनामा १६/६/१९९७
२०८	श्री.नं.तु.पेरे	इमाव	प	१६/०३/१९५६	३/१/१९५	३०/०८/१९९५	३१-०३-२०१४	पदोन्नत-२०१३
२०९	श्री.के.व्ही.बापट		प	०३-०१-१९४३	०१-०८-१९९५	१४/०३/१९९६	३१-०१-२००१	स्वेच्छा सेवानिवृत्त २४/१०/२०००
२१०	श्री.आर.व्ही.भसाखेत्रे	अजा	प	०२-०१-१९५३	२८/०७/१९९३	३०/०६/१९९६	३१-०१-२०११	निधन-०६
२११	श्री.वा.ब.काळे	इमाव	ना	०२-१०-१९६४	१८/०२/१९९७	१८/०२/१९९७	३१-१०-२०२२	वपनि दि. २८/१२/२०१२
२१२	श्री.जि.व.चौधरी		ना	०१-०७-१९६९	११-०४-१९९७	१८/०२/१९९७	३०-०६-२०२४	वपनि दि. २८/१२/२०१२
२१३	श्री.कि.मि.पाटील		ना	१७/०३/१९५९	१८/०२/१९९७	१८/०२/१९९७	३१-०३-२०१७	पदोन्नत-२०१३
२१४	श्री.उ.आ.चव्हाण		ना	०१-०६-१९६१	१८/०२/१९९७	१८/०२/१९९७	३१-०५-२०१९	पदोन्नत-२०१३
२१५	श्री.र.र.शिर्गे	इमाव	ना	२६/०६/१९६३	१८/०२/१९९७	१८/०२/१९९७	३०-०६-२०२१	वपनि-२००५
२१६	श्री.ब.शं.घाटे	इमाव	ना	०८-०७-१९६०	१८/०२/१९९७	१८/०२/१९९७	३१-०७-२०१८	पदोन्नत १/४/१६
२१७	श्री.वि.कृ.आहेर	अजा	ना	०९-०३-१९६६	१८/०२/१९९७	१८/०२/१९९७	३१-०३-२०२४	पदोन्नत १८/१/१६
२१८	श्री.ध.गं.सुटे	अजा	ना	१७/११/१९६६	१८/०२/१९९७	१८/०२/१९९७	३०-११-२०२४	पदोन्नत ६/४/१६
२१९	श्री. अ. कृ. कदम		प	०८-०१-१९५४	३०/०९/१९९५	२९/०३/१९९७	३१-०१-२०१२	सेवानिवृत्त
२२०	श्री.अ.रा. गडपल्लीवार	भज ब	प	२१/०८/१९५१	२५/०८/१९९५	३१/०५/१९९७	३१-०८-२००९	सेवानिवृत्त
२२१	श्री.प्रे.आ.टेंभुर्णे	अजा	प	१०-०८-१९५३	२६/०७/१९९३	१४-०८-१९९७	३१-०८-२०११	सेवानिवृत्त
२२२	श्री.डॉ.एम.रासकर	इमाव	प	१३/०४/१९४२	१८/०९/१९९५	१५-०२-१९९९	३०-०४-२०००	सेवानिवृत्त
२२३	श्री.अ.रा.नायर		प	२५/०२/१९४८	०५-०८-१९९५	१३-०५-१९९९	२८-०२-२००६	सेवानिवृत्त
२२४	श्री.जे.व्ही.सप्रे		प	१७/०१/१९४७	१८/०८/१९९५	०१-१०-१९९९	३१-०१-२००५	सेवानिवृत्त

अथ व सांख्यिकी संचालनालयाच्या उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१/०१/२००३ ते दि.३१/१२/२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
२२५	श्री.ए.के.देशपांडे		प	०२-०४-१९४७	०५-०८-१९९५	१४-१०-१९९९	३०-०४-२००५	सेवानिवृत्त
२२६	श्री.हे.वि.सावंत		प	१५/१२/१९४३	३१/०७/१९९५	२४-१०-१९९९	३१-१२-२००१	सेवानिवृत्त
२२७	श्री.आर.बी.कटगी		प	०५-०५-१९४७	०८-०८-१९९५	०१-०५-२०००	३१-०५-२००५	सेवानिवृत्त
२२८	श्री.ग.नि.गाडगे	अजा	प	०१-०९-१९४९	०५-०८-१९९५	२४-१०-२०००	३१-०८-२००७	सेवानिवृत्त
२२९	श्री.प्र.ब.मात्रे	अजा	प	२०/०१/१९५०	३१/०८/१९९५	२७-१२-२०००	३१-०१-२००८	सेवानिवृत्त
२३०	श्री.वाय.पी.माने	अजा	प	२६/१०/१९४३	२८-०२-२००१	२७-१२-२०००	३१-१०-२००१	सेवानिवृत्त
२३१	श्री.का.शा.जगताप	अ.जा.	प	०८-०१-१९४९	०९-०३-२००१	०१-०७-२००१	३१-०१-२००७	सेवानिवृत्त
२३२	श्री.अ.का.भंगाले		प	२६/०१/१९५१	२२/०३/२००१	०१-०७-२००१	३१-०१-२००९	सेवानिवृत्त
२३३	श्री.ट.ह.पटेल		प	१०-१०-१९४६	१९/०३/२००१	०१-०७-२००१	३१-१०-२००४	सेवानिवृत्त
२३४	श्री.पां.दे.शेंडे	अजा	प	२०/१०/१९४८	२८/०२/२००१	०१-०८-२००१	३१-१०-२००६	स्वेच्छासेवानिवृत्त
२३५	श्री.या.वि.कुभारे	वि.मा.प्र.	प	०१-०७-१९५८	०१-०३-२००१	०५-०९-२००१	३०-०६-२०१६	पदोन्नत १६/६/१६
२३६	श्री.एन.बी.भालेराव	अजा	प	१४/०९/१९५१	२७/०२/२००१	०१-११-२००१	३०-०९-२००९	सेवानिवृत्त
२३७	श्रीमती मं.दि.घोडे	अज	प	२७/०४/१९५९	२८/०२/२००१	०१-११-२००१	३०-०४-२०१७	पदोन्नत २१/४/२०१६
२३८	श्री.सु.श्री.बोकारे		प	०३-०८-१९४८	२९/०३/२००१	०१-०१-२००२	३१-०८-२००६	सेवानिवृत्त
२३९	श्री.जा.म.कळाणे		प	०३-१२-१९५१	०३-०३-२००१	११-०७-२००४	३१-१२-२००९	सेवानिवृत्त
२४०	श्री.व.आ.लेंभे		प	१५/०६/१९४८	१८/०५/२००१	०१-१०-२००४	३०-०६-२००६	स्वेच्छासेवानिवृत्त-०१/०३/२००६
२४१	श्रीमती वि.रा.सब्बन		प	०४-१२-१९६४	२०/०२/२००१	०१-११-२००४	३१-१२-२०२२	स्वेच्छासेवानिवृत्त-१०/२/२०१३
२४२	श्रीमती सु.सु.अय्यर		प	२०/०४/१९६३	२८/०२/२००१	०१-०२-२००५	३०-०४-२०२१	पदोन्नत ५/७/१६
२४३	श्री.वि.वा.गवळी	इमाव	प	२२/१२/१९५९	०२-०३-२००१	०१-०२-२००५	३१-१२-२०१७	पदोन्नत १०/८/१६
२४४	श्री.बा.ना.सबनीस		प	१५/०६/१९६२	२३/०२/२००१	०१-०५-२००५	३०-०६-२०२०	पदोन्नत ५/७/१६
२४५	श्री.सं.ल.पाटील		प	०१-०६-१९६५	२३/०२/२००१	०१-०६-२००५	३१-०५-२०२३	पदोन्नत ८/७/१६
२४६	श्री.दि.स.राजूरकर		प	०९-०४-१९६७	२७/०५/२००३	०१-०६-२००५	३०-०४-२०२५	वर्षानि-दि.२८/१२/१२
२४७	श्री.रा.बा.चौधरी	अजा	प	०४-०५-१९५१	०२-०६-२००३	१२-१२-२००५	३१-०५-२००९	सेवानिवृत्त ३१/५/०९
२४८	श्री.सु.र.बनसोडे	अजा	प	०६-०६-१९५०	२८/०७/२००३	०९-०१-२००६	३०-०६-२००८	सेवानिवृत्त ३०/६/०८
२४९	श्री.चं.ता.खांडेकर	भज क	प	०१-०१-१९५०	२४/०७/२००३	१४-०१-२००६	३१-१२-२००७	सेवानिवृत्त ३१/१२/०७
२५०	श्री.सु.ध.वाळके	अजा	प	११-०४-१९५१	०२-०६-२००३	१६-०१-२००६	३०-०४-२००९	सेवानिवृत्त ३०/४/०९
२५१	श्री.मो.रा.गोसावी	भज ब	प	१९/०१/१९५४	२६/१२/२००५	२८-०२-२००६	३१-०१-२०१२	स्वेसेनि १७/११/०७
२५२	श्री.सं.रा.भांगरे	अज	प	११-०५-१९५९	२०/१२/२००५	०१-०३-२००६	३१-०५-२०१७	
२५३	श्री.कि.भ.जोशी		प	२४/०४/१९६६	१२-१२-२००५	२९-०६-२००६	३०-०४-२०२४	पदोन्नत २/७/१६
२५४	श्री.प्र.मो.पोहरे		प	१४/०१/१९६६	०९-१२-२००५	१२-०७-२००६	३१-०१-२०२४	पदोन्नत १४/७/१६
२५५	श्री.प्र.नि.पोतदार	इमाव	प	०५-०६-१९६५	०९-१२-२००५	०१-०९-२००६	३०-०६-२०२३	
२५६	श्री.ह.भा.शोरात		प	०१-१२-१९५९	१३/१२/२००५	१२-०२-२००७	३०-११-२०१७	
२५७	श्री.सु.मु.पाटील	इमाव	प	०१-०६-१९६०	१६/०६/२००६	०१-०६-२००७	३१-०५-२०१८	
२५८	श्री.चं.बा.हाके	भज क	प	०१-०६-१९५०	१९/१२/२००५	०१-०८-२००७	३१-०५-२००८	सेवानिवृत्त ३१/५/०८
२५९	श्री.बा.गु.राठोड	विजा अ	प	०५-०१-१९५५	३०/१२/२००५	०१-०८-२००७	३१-०१-२०१३	से.नि.दि.३१/०१/२०१३
२६०	श्री. र. वि. जगताप	इमाव	ना	०१-०६-१९६४	०५-१०-२००७	१४-०९-२००७	३१-०५-२०२२	
२६१	श्री. कृ . व. फिरके	इमाव	ना	०१-१०-१९६९	२६-०९-२००७	१४-०९-२००७	३०-०९-२०२७	
२६२	श्री. धु. तु. राठोड	विजा अ	ना	०१-०६-१९६३	२९-०९-२००७	१४-०९-२००७	३१-०५-२०२१	
२६३	श्री. दि. हि. वाघ	इमाव	ना	०२-०५-१९७१	२७-०९-२००७	१४-०९-२००७	३१-०५-२०२९	

अथ व सांख्यिकी संचालनालयाच्या उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१/०१/२००३ ते दि.३१/१२/२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
२६४	श्री. प्र. श्री. डायरे	भज ब	ना	०१-०७-१९६३	२७-०९-२००७	१४-०९-२००७	३०-०६-२०२१	पदोन्नत २३/५/१६
२६५	श्रीमती ऋ. दि. आडिवरेकर	इमाव	ना	१७/१२/१९७३	१४-०९-२००७	१४-०९-२००७	३१-१२-२०३१	
२६६	श्री. म. का. भांगे	भज ड	ना	०५-०८-१९६८	२०/०९/२००७	२०-०९-२००७	३१-०८-२०२६	
२६७	श्री. कृ. प. वळवी	अज	प	१९/०१/१९६०	१७/१२/२००५	१७-११-२००७	३१-०१-२०१८	
२६८	श्री. स. ब. दराडे	भज ड	प	०१-०६-१९६४	१६/०२/२००६	३०-११-२००७	३१-०५-२०२२	
२६९	श्री. ना. गो. पंतगे		प	०५-०७-१९५८	३१/०१/२००६	०१-०१-२००८	३१-०७-२०१६	सेवानिवृत्त ३१/७/१६
२७०	श्री. पु. हि. भगुरकर		प	३०/०८/१९६५	२५/०१/२००६	०१-०२-२००८	३१-०८-२०२३	वर्षानि दि. ३१/१२/२०१४
२७१	श्री. वि. शा. राणे	अज	प	०७-०५-१९६२	०७-०२-२००६	२४-०४-२००८	३१-०५-२०२०	
२७२	श्री. उ. रा. काशीकर		प	१८/११/१९६८	-----	३०-०४-२००८	३०-११-२०२६	राज्यपालांचे कार्यालयात कायमस्वरूपी समावेशन
२७३	श्री. प्र. को. पाटील		प	०४-०८-१९६५	२२/०४/२००८	२७-०५-२००८	३१-०८-२०२३	
२७४	श्रीमती रू. ज. पाटील		प	१६/०७/१९६७	३०/१२/२००९	०१-०६-२००८	३१-०७-२०२५	
२७५	श्री. वि. व. कुलकर्णी		प	१३/०४/१९६८	२१/०५/२००८	०२-०६-२००८	३०-०४-२०२६	
२७६	श्री. सं. भ. कोलगाणे	अज	प	०८-०२-१९६७	१६/०५/२००८	०९-०६-२००८	२८-०२-२०२५	
२७७	श्री. ब. स. खंदारे	अजा	प	०१-०८-१९५८	०५-०६-२००८	०१-०७-२००८	३१-०७-२०१६	सेवानिवृत्त ३१/७/१६
२७८	श्री. रा. ने. तितर	भज क	प	३०/११/१९६६	०१-०६-२००८	०१-०२-२००९	३०-११-२०२४	पदोन्नत १/७/१६
२७९	श्री. आर. बी. देशभ्रतार	अजा	प	१९/०५/१९५१	२२/१०/२००८	०१-०५-२००९	३१-०५-२००९	सेवानिवृत्त ३१/५/०९
२८०	श्री. डॉ. टी. सुर्यवंशी	अजा	प	०७-०३-१९५३	०५-०३-२०११	०१-०६-२००९	३१-०३-२०११	से. नि. दि. ३१/०३/२०११
२८१	श्री. ज्ञा. तु. गोतावळ	अजा	प	०९-०८-१९५६	०१-०३-२०११	०१-०६-२००९	३१-०८-२०१४	से. नि. दि. ३१/०८/२०१४
२८२	श्री. ह. ल. माळी	इमाव	प	०१-०१-१९६७	२०/०६/२००८	०१-०९-२००९	३१-१२-२०२४	
२८३	श्री. सु. ना. गवळी	इमाव	प	१०-०५-१९६९	२४/१०/२००८	०१-१०-२००९	३१-०५-२०२७	
२८४	श्री. बी. आर. पाटील		प	०१-०६-१९५२	०१-०७-२००८	०१-०१-२०१०	३१-०५-२०१०	से. नि. दि. ३१/०५/२०१०
२८५	श्री. मु. मा. सोनकुसरे	विमाप्र	प	२७-१२-१९६१	१९-०२-२०११	०१-०२-२०१०	३१-१२-२०१९	
२८६	श्री. पी. आर. तिकोने	भज ब	प	२६-०४-१९५५	१९-०३-२०१२	०१-०६-२०१०	३०-०४-२०१३	से. नि. दि. ३०/०४/२०१३
२८७	श्रीमती सं. मि. गवई	अजा	प	०२-०१-१९७३	१८-०२-२०११	२२-०७-२०१०	३१-०१-२०३१	
२८८	श्री. के. एस. चव्हाण	विजा अ	प	०१-०६-१९५४	०१-०४-२०११	१४-१२-२०१०	३१-०५-२०१२	सेवानिवृत्त ३१/५/१२
खंड दिनांक ०१/०१/२०११ ते दिनांक ३१/१२/२०११								
२८९	श्री. अ. अ. खंडारे		ना	०५-११-१९७३	०१-०३-२०११	१५-०२-२०११	३०-११-२०३१	
२९०	श्री. कि. प्र. गिरगांवकर		ना	०८-०७-१९६६	२८-०२-२०११	१५-०२-२०११	३१-०७-२०२४	
२९१	श्री. भ. ज. जगदाळे		ना	११-०५-१९६७	१५-०२-२०११	१५-०२-२०११	३१-०५-२०२५	
२९२	श्रीमती स. मि. मु. हेकर (श्रीमती स. सु. भालेराव)		ना	२५-०८-१९६७	२४-०२-२०११	०१-०३-२०११	३१-०८-२०२५	

अथ व सांख्यिकी संचालनालयाच्या उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१/०१/२००३ ते दि.३१/१२/२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
२९३	श्रीमती रु.प्र.थोते (श्रीमती रु.श.भुसारी)		ना	१०-०४-१९७४	०१-०३-२०११	०१-०३-२०११	३०-०४-२०३२	
२९४	श्री.प्र.रा.कै.भावी		ना	०४-०२-१९७४	२५-०२-२०११	०१-०३-२०११	२९-०२-२०३२	
२९५	श्रीमती उ.ग.नाईक (श्रीम उ.व.आंबेव्हाळकर)		ना	२९-०३-१९७५	०१-०३-२०११	०१-०३-२०११	३१-०३-२०३३	
२९६	श्रीमती स.शं.यादव (श्रीमती सं.हि.पाटील)		ना	०३-११-१९७४	०१-०३-२०११	०१-०३-२०११	३०-११-२०३२	
२९७	श्रीमती सि.प्र.जोशी		ना	२२-०९-१९६७	०३-०३-२०११	०१-०३-२०११	३०-०९-२०२५	
२९८	श्रीमती अ.सं.कडू (श्रीमती अ.म.कवितकर)		ना	१७-०४-१९६९	०१-०३-२०११	०१-०३-२०११	३०-०४-२०२७	
२९९	श्रीमती व.अ.भाकरे		ना	२४-०६-१९७१	०१-०३-२०११	०१-०३-२०११	३०-०६-२०२९	
३००	श्रीमती श.के.म्हेंत्रे	विमाप्र	ना	०५-०९-१९७२	१७-०८-२०११	०१-०३-२०११	३०-०९-२०३०	
३०१	श्रीमती सु.वि.जाधव (श्रीमती सु.जा.कांबळे)	अजा	ना	३१-०५-१९७५	०१-०३-२०११	०१-०३-२०११	३१-०५-२०३३	
३०२	श्री.जा.व.आंबेकर	इमाव	ना	१२-०९-१९६५	२२-०३-२०११	२२-०३-२०११	३०-०९-२०२३	
३०३	श्री.के.एम.देशमुख		प	१८-०३-१९५६	०३-०३-२०११	०१-०४-२०११	३१-०३-२०१४	से.नि.दि.३१/०३/२०१४
३०४	श्री.रा.न.गायकवाड	अजा	प	०१-०६-१९६७	०१-०७-२०१६	०२-०५-२०११	३१-०५-२०२५	
३०५	श्री.शा.का.चव्हाण	विजा अ	प	०२-०६-१९५६	०७-०२-२०११	०१-०९-२०११	३०-०६-२०१४	से.नि.दि.३०/०६/२०१४
खंड दिनांक ०१/०१/२०१२ ते दिनांक ३१/१२/२०१२								
३०६	श्री.एन.बी.गोसावी	भज ब	प	०५-०१-१९५६	०९-०४-२०१३	०१-०२-२०१२	३१-०१-२०१४	सेवानिवृत्त ३१/१/१४
३०७	श्री.आर.व्ही.वसावे	अज	प	०७-११-१९६४	०७-०७-२००८	२५-०५-२०१२	३०-११-२०२२	
३०८	श्री.म.शं.दुशिंग	अ.जा.	प	१५-०३-१९६७	२०-०४-२०१६	०१-०६-२०१२	३१-०३-२०२५	
३०९	श्री.अ.रा.टेंभुणे	अजा	प	०९-०१-१९६६	१५-०७-२०१६	०८-०८-२०१२	३१-०१-२०२४	
३१०	श्री.दि.चं.सिडाम	अज	प	०७-०७-१९५९	२८-०२-२०११	२९-१२-२०१२	३१-०७-२०१७	
खंड दिनांक ०१/०१/२०१३ ते दिनांक ३१/१२/२०१३								
३११	श्री.म.भ.डाखारे	अज	प	०१-०७-१९५९	१२-०७-२०१६	२४-०१-२०१३	३०-०६-२०१७	
३१२	श्री.भ.नं.नाईक	वि.जा.(अ)	प	१०-०५-१९५९	०५-०३-२०१६	२४-०१-२०१३	३१-०५-२०१७	
३१३	श्री.वै.र.कुलकर्णी		प	१४-०१-१९७५	०३-०५-२०१६	२४-०१-२०१३	३१-०१-२०३३	
३१४	श्रीमती मृ.अ.भूत		प	२८-०६-१९७४	०८-०३-२०१६	२४-०१-२०१३	३०-०६-२०३२	
३१५	श्री.ते.श्री.लिडके		प	११-०३-१९६७	०१-०४-२०१६	२४-०१-२०१३	३१-०३-२०२५	
३१६	श्री.वि.स.कुलकर्णी		प	०५-११-१९७०	०१-०३-२०१६	२४-०१-२०१३	३०-११-२०२८	
३१७	श्रीमती का.प्र.नाखले	इमाव	प	२३-१२-१९६९	०१-०४-२०१६	२४-०१-२०१३	३१-१२-२०२७	
३१८	श्री.वि.म.पवार		प	०१-०६-१९६८	०५-०४-२०१६	०१-०२-२०१३	३१-०५-२०२६	
३१९	श्री.हं.ना.सोनावणे	इमाव	प	२३-१०-१९७१	११-०३-२०१६	०१-०२-२०१३	३१-१०-२०२९	
३२०	श्री.आर.टी.बागल		प	०७-०७-१९५८	०३-०३-२०१६	१०-०२-२०१३	३१-०७-२०१६	सेवानिवृत्त ३१/७/१६
३२६	श्री.पी.ए.बिरादार		प	१५-०३-१९६०	१८-०७-२०१६	०१-०५-२०१३	३१-०३-२०१८	
३२१	श्री.सु.आ.थारात	अजा	प	१५-०९-१९६६	१५-०७-२०१६	०८-०७-२०१३	३०-०९-२०२४	
३२२	श्री.वि.दि.भापळे	अजा	प	१३-०६-१९७५	१५-०७-२०१६	१२-०७-२०१३	३०-०६-२०३३	
३२३	श्री.एम.बी.देवळे	भज क	प	०२-०३-१९५९	२५-०७-२०१६	०१-०९-२०१३	३१-०३-२०१७	

अथ व सांख्यिकी संचालनालयाच्या उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१/०१/२००३ ते दि.३१/१२/२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
खंड दिनांक ०१/०१/२०१४ ते दिनांक ३१/१२/२०१४								
३२४	श्रीमती अ.ल.कदम		प	२९-०६-१९७३	२९-०७-२०१६	०१-०२-२०१४	३०-०६-२०३१	
३२५	श्री.मि.भा.नारंगी		ना	०६-०५-१९७२	०१-०३-२०१४	०३-०२-२०१४	३१-०५-२०३०	
३२६	श्रीमती मं.पं.देशपांडे (श्रीमती मं.प्र.कामततिबले)		ना	२१-११-१९७२	११-०३-२०१४	०३-०२-२०१४	३०-११-२०३०	
३२७	श्रीमती स.चं.दिकित (श्रीमती सं.भा.पोतदार)		ना	१०-०६-१९७०	११-०३-२०१४	०३-०२-२०१४	३०-०६-२०२८	
३२८	श्रीमती तृ.प्र.बापट (श्रीमती तृ.सु.गाडगीळ)		ना	०२-०९-१९७३	२८-०२-२०१४	०३-०२-२०१४	३०-०९-२०३१	
३२९	श्रीमती शि.अ.पांडे (श्रीमती शि.ल.सावले)		ना	२६-०३-१९७३	२६-०२-२०१४	०३-०२-२०१४	३१-०३-२०३१	
३३०	श्री.कि.बा.जोशी		ना	१६-०५-१९७२	०१-०३-२०१४	०३-०२-२०१४	३१-०५-२०३०	
३३१	श्री.स.वि.मुळे		ना	२८-०३-१९८०	०३-०२-२०१४	०३-०२-२०१४	३१-०३-२०३८	
३३२	श्री.हे.बा.अहिरे	इमाव	ना	१४-१०-१९७१	०१-०३-२०१४	१७-०२-२०१४	३१-१०-२०२९	
३३३	श्रीमती नि.रु.पाटील (श्रीमती नि.दे.पाटील) (श्रीमती निशा देवराव वालमदरे)		ना	३०-०६-१९७६	१७-०२-२०१४	१७-०२-२०१४	३०-०६-२०३४	
३३४	श्री.ग.रु.वायाळ	इमाव	ना	२४-०६-१९७०	०१-०३-२०१४	०१-०३-२०१४	३०-०६-२०२८	
३३५	श्री.सु.झि.जाधव	इमाव	ना	०६-०१-१९६८	०१-०३-२०१४	०१-०३-२०१४	३१-०१-२०२६	

अथ व सांख्यिकी संचालनालयाच्या उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१/०१/२००३ ते दि.३१/१२/२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
३३७	श्री.मु.र.वाडेकर	भज ब	प	०१-०१-१९७६	२०-०७-२०१६	०१-०४-२०१४	३१-१२-२०३३	
३३८	श्री.सु.कि.आडे	विजा अ	प	०१-०६-१९७४	१५-०७-२०१६	०१-०७-२०१४	३१-०५-२०३२	
३३९	श्री.अ.द.गोतमारे	इमाव	ना	१२-०५-१९७२	२२-१२-२०१४	२८-११-२०१४	३१-०५-२०३०	
३४०	श्री.सं.श्री.मरकळे		ना	१०-०८-१९७४	०१-१२-२०१४	२८-११-२०१४	३१-०८-२०३२	
३४१	श्री.यो.अ.चौधरी	इमाव	ना	१९-०१-१९८६	२८-११-२०१४	२८-११-२०१४	३१-०१-२०४४	
३४२	श्री.र.पुं.काळे		ना	१२-०४-१९७१	२६-१२-२०१४	२८-११-२०१४	३०-०४-२०२९	
३४३	श्री.सु.ह.आंग्रेकर		ना	०८-०७-१९७७	२४-१२-२०१४	२८-११-२०१४	३१-०७-२०३५	
३४४	श्री.सं.व.काळे	भज क	ना	१४-०७-१९७१	२८-११-२०१४	२८-११-२०१४	३१-०७-२०२९	
खंड दिनांक ०१/०१/२०१५ ते दिनांक ३१/१२/२०१५								
३४५	श्रीमती सी.रा.नागवेंकर	इमाव	प	१९-०२-१९६१	०५-०७-२०१६	०१-०१-२०१५	२८-०२-२०१९	
३४६	श्री.एन.बी.पाटील	इमाव	प	२४-०५-१९५९	२०-०७-२०१६	११-०६-२०१५	३१-०५-२०१७	
खंड दिनांक ०१/०१/२०१६ ते दिनांक ३१/१२/२०१६								
३४७	श्री.ज.द.महेत्रे	इमाव	प	२६-१२-१९६९	१८-०७-२०१६	०१-०४-२०१६	३१-१२-२०२७	
३४८	श्री.भी.यो.बिरादार		प	०६-०८-१९७६	३१-०८-२०१६	१६-०६-२०१६	३१-०८-२०३४	
३४९	श्रीमती अ.सु.वैरागडे		प	०३-०१-१९७३	१९-०७-२०१६	०१-०७-२०१६	३१-०१-२०३१	
३५०	श्री.ह.वा.चौधरी	इमाव	प	०८-०७-१९६६	१९-०७-२०१६	०२-०७-२०१६	३१-०७-२०२४	
३५१	श्रीमती सं.रे.बोरोले	इमाव	प	१९-०५-१९५९	१९-०७-२०१६	०५-०७-२०१६	३१-०५-२०१७	
३५२	श्री.उ.श्री.सुर्यवंशी		प	१८-०३-१९७०	२०-०७-२०१६	०५-०७-२०१६	३१-०३-२०२८	
३५३	श्रीमती सा.पुं.आवटे		प	१५-०८-१९६१	१५-०७-२०१६	०५-०७-२०१६	३१-०८-२०१९	
३५४	श्री.एस.एम.मोकल	इमाव	प	१९-१०-१९५८	१२-०७-२०१६	०८-०७-२०१६	३१-१०-२०१६	सेवानिवृत्त ३१/१०/१६
३५५	श्री.र.ल.कोल्हार	अजा	प	१४-०५-१९६२	११-०८-२०१६	१४-०७-२०१६	३१-०५-२०२०	
३५६	श्री.बा.कों.आगवाणे	अजा	प	०१-०१-१९६३	०१-१०-२०१६	०१-०८-२०१६	३१-१२-२०२०	
३५७	श्री.एस.के.बोरकर	अजा	प	१३-१०-१९६६	०९-०८-२०१६	०१-०८-२०१६	३१-१०-२०२४	
३५८	श्री.रा.आ.पवार	विजा अ	प	०१-०६-१९६०	१५-०७-२०१६	१०-०८-२०१६	३१-०५-२०१८	
३५९	श्री.सु.ना.जुंजार	अजा	प	०६-०८-१९६४	०४-०८-२०१६	०१-११-२०१६	३१-०८-२०२२	

ना - नामनिर्देशन

प - पदोन्नत